

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना- २०१७ या योजनेच्या कामकाजात
समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन
स्तरावर नियंत्रण कक्ष गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन परिपत्रक क्र.- सववि- २०१७/ प्र. क्र. ३१६/आस्था-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक- २७ सप्टेंबर, २०१७

परिपत्रक

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना- २०१७ या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये युद्ध पातळीवर चालू आहे. या योजनेमध्ये विविध यंत्रणा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर कार्यरत असून त्यांच्या कामकाजात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावर नियंत्रण कक्ष गठीत करणे आवश्यक आहे. यास्तव, मा. मंत्री (सहकार) यांचे कार्यालय, मंत्रालय, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था व तालुका, जिल्हा पातळीवरील यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवून योजनेबाबतची माहिती विविध यंत्रणांना देऊन त्यांच्याकडील अद्यावत माहितीचे संकलन करून मंत्रालय व मा. मंत्री महोदय यांच्या कार्यालयास सादर करण्यासाठीच्या समन्वयाचे कामकाज करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे.

सदर नियंत्रण कक्षासाठी खालीप्रमाणे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे.

नियंत्रण कक्ष प्रमुख- श्री मोहम्मद आरिफ, विभागिय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई			
१.	नियंत्रण-१	श्री डी. एस. साळुंखे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई-१	सोमवार आणि मंगळवार
		श्री ज्ञानेश्वर डोंगरे, उपनिबंधक, सहकारी संस्था, ए-वार्ड	सोमवार आणि मंगळवार
		श्री संभाजी निकम, उपनिबंधक, सहकारी संस्था, ए-वार्ड	सोमवार आणि मंगळवार
२.	नियंत्रण-२	श्री प्रशांत सोनावणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई-२	बुधवार आणि गुरुवार
		श्री जे. डी. पाटील, उपनिबंधक, सहकारी संस्था, पी-वार्ड	बुधवार आणि गुरुवार
		श्री. शिरीष सपकाळ, उपनिबंधक, सहकारी संस्था, एल-वार्ड	बुधवार आणि गुरुवार
३.	नियंत्रण-३	श्री. महेंद्र म्हस्के, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई-३	शुक्रवार आणि शनिवार
		श्री. प्रशांत सातपुते, उपनिबंधक, सहकारी संस्था, के-पूर्व वार्ड	शुक्रवार आणि शनिवार
		श्री. सुनिल हिरे, सहाय्यक निबंधक, एच-पूर्व वार्ड	शुक्रवार आणि शनिवार

४.	राखिव अधिकारी	श्री. बी. एस. कटरे, उपनिबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम	नियंत्रण कक्ष प्रमुख यांनी वेळोवेळी सुचित केल्याप्रमाणे
		श्री सुदाम काटे, सहाय्यक निबंधक, ई-वार्ड	नियंत्रण कक्ष प्रमुख यांनी वेळोवेळी सुचित केल्याप्रमाणे

नियंत्रण कक्षातील सर्व अधिकार्यांनी मा. मंत्री महोदय तसेच मा. अपर मुख्य सचिव (सहकार) यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशान्वये व त्यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज पहावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०९२८१६३५२६६००२ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. सुदिन गायकवाड)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव (सर्व)
- ३) मा. विधानसभा सदस्य/ विधान परिषद सदस्य
- ४) मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) मा. प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) मा. प्रधान सचिव (ग्राम विकास), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) मा. प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) मा. विभागीय आयुक्त (सर्व)
- १०) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ११) सर्व जिल्हाधिकारी
- १२) समन्वयक, राज्य स्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे
- १३) सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था
- १४) सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
- १५) सर्व जिल्ह्यांचे मुख्य प्रबंधक तथा जिल्हा अग्रणी बँक अधिकारी
- १६) निवड नस्ती